PUBLIC NOTICE

This is to declare that following Fla No. 603 desired to purchase by m client. Original registered agreemer is misplaced so for the title clearand he publish this notice

The Flat No. 603 in the A-Wing or Sixth Floor, and admeasuring 330 Sq.Ft. Carpet area, building known as "SHREE SADGURU" Situated at Near Sarvodaya Shrushti, Sunil Nagar, Dombivl (East), Tal. Kalyan, Dist. Thane onsisting of Ground + 6 floor vithout lift at Survey No. 73/2 o Village **Ayre,** Taluka Kalyan, Dist Thane, within the limits of Kalvar Dombivli Municipal Corporation Dombivli Division & within the registration Dist. Thane & Sub-Registration Dist. Kalvan in its Dombivli Division, hereinafter called the said flat.

Originally the above mentioned Fla No. 603 have been purchased b Mrs. Daksha Viresh Pandit & M Viresh Babubhai Pandi purchased the said Flat from M/s . **Sai Developers** vide Agreement fo Sale dt. 16/03/2019 and registere with Sub-Registrar Kalyan-3 or 16/03/2019 under Document No 2402/2019.

The above said Original Agreemen was misplaced and complain lodged in Ramnagar Police Station, Dombivli (East), Unde Complaint No. 0157/2022, Dt 09/02/2022.

So any one having above agreemer and having any claim, lease mortgage for above referred Flat No Please inform within 14 days from the publication of this notice to Advocate & Notary Mr. S. V. Tarte Ground Floor, Arihant Puja CHS Ltd., Near Tarte Plaza, Gandh Nagar, Dombivli (East) 421204, Tal Kalyan, Dist. Thane. If nobody have found or claimed above mentioned flat within a notice period then we wi proceed and sure that nobody have any claim, mortgage, or lease and sale deed in respect of above fla and then suppose that the title of the said flat is cleared and marketable. Dombiyli.

> S. V. TARTE **Advocate & Notary**

> > **Particulars**

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / o

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and

Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit

(Loss) for the Period (after tax) and other Comprehensive

Reserves (Excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance sheet of the previous year.

Earnings Per Share (After) extraordinary items)(of Rs.10/- each

PUBLIC NOTICE

We are investigating the title of Mr Gunjan Gulab Gala of Mumbai Indian inhabitant having his address at A 601, Aum Darshan, Shankar Lane,

Kandivali (West), Mumbai : 400067., ('Owner') to the Premises and

The Agreement dated 5th February 1983 and the Original Share Certificate bearing

distinctive nos 226 to 230 of Rs 50/-each comprised in Share Certificate No. 46,

Dated 15th September 1988 in respect of the premises and shares are lost/ misplaced and is presently not traceable inspite of due and diligent search.

The same have not been deposited with any person or persons or body

corporate or financial institution with an intent to create a charge mortgage or

Gulabhai Jethabhai Gala ('Original Owner') died intestate at Mumbai on 6th

September 2016 leaving him surviving as his only heirs and next of kin: (1) Minaxi

Gulab Gala - his wife (2) Jignesh Gulab Gala and (3) Gunjan Gulab Gala his two (2) sons.

By Deed of Release dated 4th January 2022 registered under no KRL- 4/90

of 2022 on 5th January 2022 with the Sub Registrar at Kurla - 4. (1) Minaxi Gulab

Gala and (2) Jignesh Gulab Gala have released relinquished and surrendered their undivided share right title and interest in the Premises and Shares in favour of Owner.

Any person coming into possession of the aforesaid documents and or who is having

knowledge of the same is hereby requested to forthwith intimate the same to the

undersigned in writing within Seven (7) days from the date of publication hereof.

All persons are hereby informed warned and cautioned not to deal with the documents

in any manner AND/OR carry out any transaction with anyone on the basis of the

aforesaid lost/ misplaced documents. TAKE NOTICE that our client shall not be bound or

liable for any such illegal dealings. Any person having any claim, demand, right, benefit or

interest in respect of or against or to the Premises and/or any part/portion thereof by way of sale, transfer, assignment, exchange, right, interest, share, lease, sub-lease, tenancy, sub-

tenancy, license, mortgage, gift, lien, charge, encumbrance, occupation, covenant, trust,

maintenance, easement, pre-emption, inheritance, bequest, possession, development rights,

right of way, reservation, agreement, lis pendens, family arrangement, settlement, decree or order of any court of Law, partnership or otherwise of whatsoever nature or otherwise howsoever is required to make the same known in writing supported by authenticated photocopies of valid/effectual documents to the undersigned at their office within Seven (7) days from the date of publication hereof, failing which it will be presumed that no such claim exists and the title of the Owner to the Premises will be certified accordingly. SCHEDULE (Description of the Premises) ALL THAT: (i) Flat no 24 admeasuring 545 sq ft (carpet area) on the second floor in the `B' Wing of the building known as 'Jalaram Ashish' situate at Devidayal Road Mulund (West) Mumbai 400 080 within the limits of Greater Mumbai in the revenue village of Mulund taluka Mulund in the district and

registration Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban on a Premises

of land bearing CTS No 1119; (ii) the membership of Jalaram Ashish

Co Operative Housing Society Limited registered under no BOM/WT/HSG/

TC/2754/87-88 on 20th October 1987, under the Maharashtra Co Operative

Societies Act 1960 and (iii) five shares of the Society bearing distinctive nos

226 to 230 of Rs 50/- each comprised in Share Certificate no 46 dated

15th September 1988. Mumbai, Dated this 11th day of February 2022.

Total income from operations (Net)

/ or Extraordinary items)

or Extraordinary items)

ncome (after tax)

Equity Share Capita

a) Basic (in Rs.)

b) Diluted (in Rs.)

Accounting Standard) Rules, 2015

Shares described in the schedule hereunder written.

lien as a security for repayment of any debts or otherwise.

Date: 10/02/2022

Public notice

Whereas Building named Pranjee Garden City built up on Dist: Thane Taluka: Ambernath Village Belavali Survey no.49 Hissa no.2 part, Building named "Sugar Bird", Extention CHS, Room no.403, fourth Floor, Admeasuring area 33.24 Sq.mts Carpet is owned and Possessed Sau Kalpana Ramesh Ashtekar.

And whereas if any person, except Smt Kalpana Ramesh Ashtekar, has any right, title, interest or share of any nature the property mentioned herein under, as described in the schedule hereunder is hereby invited to submit his or her or their objection in this court within the period of 15 day from the date of publication of this public notice.

Off: Shop no.2, Om Shiv Shakti CHS, Chaitanya Sankul, Nr Chaitanya School, Mohan Palm road, Badlapur- East, Tal-Ambernath, Dist Thane - 421503

Adv Rushikesh P Bhoite Advocate High Court. Mobile : 9860155863.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my clients i.e. (1) SHRI DEEPAK PRABHUDAS DOSHI & (2) SHRI DINESH PRABHUDAS DOSHI are the owners in respect of the Residential Premises bearing Flat No. A-16 located on the 3rd Floor in the A – Wing of the Building known as "Ratnadeep" of "Ratinadeep Co-operative Housing Society Ltd." (Registration No. BOM/WT/HSG/TC/8687 of 2000) (hereinafter referred to as "the said Society"), situated at Plot No. 174 A & B, Junction of S. L. Road & V. L. Road, Mulund (West), Mumbai – 400 080 (hereinafter referred to as "the said Premises"), together with Five fully paid up shares of Rs.50/- each of the said Society bearing Distinctive Nos. 76 to 80 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 16 (hereinafter referred to as "the said Shares"). The chain of documents in respect of the said Premises are (I) Originally (1) SHRI DEEPAK PRABHUDAS DOSHI & (2) SHRI DINESH PRABHUDAS DOSHI were the monthly tenants of (1) SHRİ NARANJI alias BABU KHIMJI POPAT, (2 SHRI VASANJI KHIMJI POPAT, (3) SHRI LAXMIDAS alias MANGALJI KHIMJ POPAT & (4) SMT. SITABEN SHIVJI RUKHANA (hereinafter referred to as the said Landlords) AND (II) The Agreement dated 25th July 1996 was executed by the said Landlords, whereby the said Landlords converted the tenancy rights in respect of said Premises on ownership basis in favour of (1) SHRI DEEPAK PRABHUDAS DOSHI & (2) SHRI DINESH PRABHUDAS DOSHI. The said Original Agreement dated 25th July 1996 in respect of the said Premises is lost / misplaced and even after the diligent search the same is not traceable. If any person/s / Bank / Financial Institutions is having custody of the said Origina Agreement dated 25th July 1996 in respect of the said Premises or any right title, interest, claim/s or demand upon against or in respect of the said Premises or any part thereof, including but not limited either by way of sale, exchange, let lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/settlement, decree or order of any Court of Law or any other authority, contracts, agreements, developmen right/s or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises, and then the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, marketable and free from encumbrances. Mumbai, Dated 10th day of February 2022.

Sd/- VIKAS THAKKAR

Advocate High Court 401/402, Sainath House,B.P.S Cross Road No. 1, Near Sharon School, Mulund (West), Mumbai - 400 080

Quarter Ended

27.34

3.40

3.40

2.50

20.00

1.25

INDSOYA LIMITED

CIN: L67120MH1980PLC023332

Regd. Office: 1111-A Raheja Chambers, 213, Nariman Point, Mumbai – 400021. Email: info@indsoya.com

Website: www.indsoya.com contact No: (022) 22852796-97-99

EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 31ST DECEMBER, 2021

162.19

3.29

3.29

20.00

1.23

The financial results have been prepared in accordance with Ind AS as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read Companies (India

The above is an extract of the detailed format of Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the websites of Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and the Company (www.indsoya.com), the filings).

Previous Quarter/Year figures have been regrouped / rearranged / re-stated wherever considered necessary.

The above financial results have been taken on record at the meeting of the Board of Directors held on 10.02.2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Late Mr. Dass Ram Gera the Co-owner of Notice is nereby given that Late Mr. Dass Ham Gera the Co-owner of the property having address at 202, D.N.S Tower, R.B.Kadam Marg, Bhatwadi, Ghatkopar west Mumbai 400086, being at Village kirol, Taluka Kurla in the registration Sub-District and District of Mumbai City and Suburban bearing Cadastral Survey No. 27 A; entitled to 50% undivided share in the above mentioned property. The said Late **Mr. Dass Ram Gera** died intestate on 23.09.2019 at Mumbai leaving his only legal heir i.e. **Mrs. Sushma Rakesh Chand** being his only daughter/legal heir, by way of executing a WILL stating that after his demise the said legal heir will have absolute ownership rights in the Said Property.

Any person/s having any claim right, title or interest in the said shares

and/or the said property by way of any instrument or otherwise howsoever is/are hereby required to make the same known in writing to the lundersigned within 14 days from the date of publication. Otherwise. shall be presumed that, such person/s claiming shall be deemed and considered as waived in all respect and no claims or objection will be considered thereafter in whatsoever manner.

Mumbai, dated 11th day of February, 2022

Adv. Nehal Deshmukh Office No.87, Ground Floor, Ashoka Shopping Centre L.T. Marg, Metro, Mumbai-400001

(Under bye- law no.35)

The Form of Notice, inviting daims or objections to the transfer of the shares and the shares and the interest of the Deceased Member in the Capital Property of the Society

NOTICE

That MRS. CHHANNADEVI KALKAPRASAD PARDESHI a member o SINHAGAD CO-OP. HOUSING SOCIETY LTD. having address at Plot No.338 Johangir Boman Behram Marg, Belasis Bridge, Tardeo, Mumbai-400034 and holding the Share Certificate No.___ for five fully paid up shares of rupee fifty each, bearing distinctive numbers from ____ to _ (both inclusive) die on or about 11th day of January 2021.

The society hereby invites daims or objections from the heir or heirs or othe daim ant or claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of FIFTEEN DAYS from the publication of this notice, with couple of such documents and other proofs in support of his/her/their daims/objection for transfer of share and interest of the deceased member in the capital property of the society. If no daims/objections are received within the prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The daims/objections if any eceived by the society for transfer of shares and interest of the decease member in the capital/property of the society. A copy of the registered bye-law of the society is available for inspection by the claimants/objectors. In the office of the society, with the secretary of the publication of the notice till the date of expiry of its period

For and on behalf of SINHAGAD CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Date: 10/02/2022

457.66

27.31

27.31

21.05

20.00

92.96

10.53

10.53

(Rs. In Lakhs except per share data

udited Unaudited Unaudited Audited

219.49

8.73

8.73

6.55

20.00

3.27

31-12-2021 30-09-2021 31-12-2020 31-12-2021 31-12-2020 31-03-2021

188.32

6.52

6.52

4.77

20.00

Nine months ended Year ended

423.91

23.72

23.72

17.67

20.00

8.84

For Indsoya Limited Sd/- Shivkumar Vaisl

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all concerned and public at large that my client MEENAKSHI

DNYANDEO PANDE, residing at Room No. 19, Plot No. 102, Sector No. 1, Charkop (I) Trupti CHSL, Charkop,

Kandivali (West) Mumbai 400 067

(hereinafter called and referred to as "the said Room"). Mr. Dnyandeo Bajirao Pande was the original allotee of the above said

room and the said room was allotted to him by the MHADA vide Allotment letter and the

said original allotment letter lost or misplaced by Meenakashi Dnyandeo Pandeand it is not traceable inspite of her

best efforts and she lodged missing

complaint before Charkop Police Station Kandivali (W), Mumbai 400 067 or

3/12/2021 and vide serial No. 2605/21 Mr.

Dnyandeo Bajirao Pande expired on 24/01/2012 at Mumbai and his wife Suman

D. Pande expired 21/2/2008 leaving behind their legal heirs viz. (1) Meenakshi Dnyandeo Pande (daughter) (2) Bhushan Dnyandeo Pande (son) and (3) Digambar Dnyandeo Pande (son) and (3) Digambar Dnyandeo Pande (son) and (3)

Dnyandeo Pande (son) as only legal heirs

Any person having any claim, into or over

the said room or any part thereof or the rights, benefits and privileges by way of sale, mortgage, charge, gift, loan, or

otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned within 14 days from the date

hereof, otherwise it will be presumed that

there do not exist any claims and the same,

if any, will be considered as waived or abandoned and my clients will proceed to

sell the said room to intending

Perumal Thomas, Advocate

Borivali (West), Mumbai-400092. Date: 11/02/2022 Place: Mumbai

Sd/- Shivkumar Vaishy Company Secretary

Before The Executing Court of The Recovery Officer the precincts of the Head Office at Singh Sadan, TPS VI, Amarnath Singh Marg, Off S.V.Road, TPS VI, Santacruz (west), Mumbai- 400054 Form "Z"

(See sub-rule 11 (d-1) of rule 107)

Possession Notice For Immovable Property

Whereas the undersigned being the recovery officer of the Samata Sahakari bank ltd under the Maharashtra cooperative societies rules, 1961 issued a demand notice dated 14/09/2016 calling upon the judgment debtors **Mr. Sujit** Bapu Satam & others to repay the amount mentioned in the notice being Rs.12,88,032/- (till 05/03/2016)only with date of receipt of the said notice and the Judgment debtors having failed to repay the amount, the undersigned has attached the property described herein below vide order dt. 29/01/2022 & attachment order notice dt.29/01/2022.

The Judgment debtors having failed to repay the amount the notice is hereby given to the judgment debtors and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under rule 107 {11 (d-1)} of the Maharashtra cooperative societies rule 1961 on this 29/01/2022

The Judgment debtors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the "Samata Sahakari bank ltd "for an amount of Rs.35,96,040/- (Rupees Thirty five lacs ninety six thousand and fourty only)and interest thereon

Description of the Immovable property:

Office no.846, 8th floor, B wing, Bldg H, Royal Palms India, Aarey colony, Goregaor (east), Mumbai- 400065.

Date: 09/02/2022

Place : Goregaon (E) Mumbai Office of the Special Recovery & Sales Officer [Maharashtra cooperative societies Act 1960 Rule 1961 (107)] Samata Sahakari Bank Ltd,

Singh Sadan, Amarnath Singh Marg, S.V. Road, Santacruz (west), Mumbai-54

TRANSGLOBE FOODS LIMITED

Reg. Off:- Office No. 233 1st Floor Raghuleela Mega Mall Behind Poisar Bus Depot Kandiyaali West Mumbai 400067 CIN: L15400MH1986PLC255807

Sr. No.	Particulars	Quarter Ending	Corresponding 3 months ended in the previous year.	Year to date Figures
140.		31/12/2021	31/12/2020	31/12/2021
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	0.30	-	16.56
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,			
	Exceptional and/or Extraordinary items#)		(3.03)	(2.54)
3	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	(3.88)	(3.03)	(2.54)
4	Net Profit / (Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	(4.78)	(3.03)	(1.91)
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]	(4.78)	(3.03)	(1.91
6	Equity Share Capital	14.49	14.49	14.49
7	Reserves (excluding Revaluation Reserve)			
	as shown in the Audited Balance Sheet of			
	the previous year	(51.61)	(51.61)	(51.61
8	Earnings Per Share (of Rs.10/- each)			
	(for continuing and discontinued operations) -			
	1. Basic:	(3.30)	(2.09)	(1.32
	2. Diluted:	(3.30)	(2.09)	(1.32

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Stock Exchange(s) and the listed entity viz www.bseindia.com and www.transglobe

For TRANSGLOBE FOODS LIMITED

(Prabhakarbhai Khakkhai Managing Director DIN 06491642 Date: 09/02/2022

Asia Capital Limited CIN: L65993MH1983PLC342502

3	(Amount in Rupees)								
			C	Quarter ende	d		Year ended		
	Particular	31-12-2021 Unaudited	30-09-2021 Unaudited	30-09-2020 Unaudited	30-09-2021 Unaudited	30-09-2020 Unaudited	31.03.2021 Audited		
1.	Total Income from operations	1,176,000	1,166,293	1,073,300	3,428,561	3,464,789	4,538,720		
2.	Net Profit/(Loss) for the period before tax (after								
	Exceptional and/or Extraordinary items)	620,560	716,181	621,316	2,100,344	2,118,944	2,509,948		
3.	Net Profit/(Loss) for the period after tax (after								
	Exceptional and/or Extraordinary items)	476,528	523,349	459,871	1,563,648	1,562,609	1,864,647		
4.	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and								
	other Comprehensive Income (after tax)]	476,528	523,349	459,871	1,563,648	1,566,486	1,868,524		
5.	Paid up Equity Share Capital	3,09,20,000	3,09,20,000	3,09,20,000	3,09,20,000	3,09,20,000	3,09,20,000		
6.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing								
	and discontinued operations)								
	1.Basic:	0.15	0.18	0.15	0.51	0.51	0.60		
	2.Diluted:	0.15	0.18	0.15	0.51	0.51	0.60		

. The unaudited financial results for the nine months ended 31st December, 2021 have been reviewed by the Audit Committee of the Board and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 10th February, 2022 in terms of Regulation 33 c SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Limited review as required as per listing agreement

Previous period figures have been regrouped, re-arranged and re-classified wherever necessary to conform to current period's classification . The above is an extract of the detailed format of Unaudited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Unaudited Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and Company's website

For Asia Capital Limited

Santosh Suresh Choudhary Managing Director DIN: 05245122 NOTICE is hereby given to all concerned that, Mr, Sudhir Gangadhar Thakur is the Owner and as such possess the Flat bearing No. 6, On First Floor, admeasuring area 435 Sq. Ft. Built up, Building known As "LAXMI" Co-Op. Housing Society Ltd. (Prior Known as Laxmi Apartment), Constructed On Piece and Parcel of Land Bearing Old S. N. 46, Hissa No. 4 P., Old S. N. 61 H. N. 4 P., 6 P., 11 P. and New S. No. 46, H. N. 4/B, New S.N. 61, H. N. 4/K, 6/K, 11/A, CTS No 9822 of Village Gaibandhan Patharli (G. B. Patharli), Gopal Nagar Lane No. 1 Dombivili (E.), Taluka Kalyan, Dist. Thane and within the limits of Kalyan Dombivali Municipal Corporation. Hereinafter referred as "THE SAID

Whereas the original Article of Agreement dated 28/04/1983 executed between M/s. Harsha Builders as "Builder" and Shri. Prabhakar Govind Shevde as "Purchaser" which is duly, registered with the office of Sub Registrar Assurance Kalyan under Document no. 1209/1983 on dated 21/05/1983 in respect of said property is misplaced. The Complaint of Missing original documents is lodged online before Kalyan Taluka Police Station, vide No. 49161 on dated 09/02/2022

We hereby inviting Claims and objections for verifying the title of above said Property, If anybody found the same or having knowledge of the said misplaced documents or Any person having any rights, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of said property by any way of inheritance, Transfer, Gift, Lease, Tenancy, Occupancy, Mortgage, Sale etc., due to loss of title deeds, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned at her below mentioned Address Within Fifteen (15) days from the date of publication hereof, failing which it is presumed that, the said property is free from all encumbrances and such Person's having any rights, title, interest, claim or demand of any nature shall be deemed to have waived.

Add: A/02, Ground Floor, Nav Vrushali CHS Sd/-Ltd., Agarkar Road, Dombivli (E.). Date: 10 /02/2022 Adv. Jayshree Mahadik

TRIDENT TOOLS LIMITED (In Liquidation) L29220MH1982PLC027046 E-AUCTION SALE NOTICE

Sale of company as going concern under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 Notice is hereby given to the public in general under the Insolvency and Bankruptcy Code 2016 and regulation thereunder, that the process for sale of Trident Tools Limited in Liquidation (Corporate Debtor) as a GOING CONCERN will be sold by E auctior through the service provider Right2vote Infotech Pvt Ltd via website https://right2vote.in/eauction/.

Basic Description of Assets for sale:

PROPERTY".

Plant Address		Block	Reserve	Earnest		
Survey Number 26, Hissa Nu	ımber		Price in	Money		
02 & 2P, Satpati-Palghar Roa			Rs.	Deposit		
village Dhansar, Taluka & Dis Palghar- 401 404	strict -			In Rs.		
Sale of Corporate Debtor as	going	Block-1	Rs. 10	Rs. 1		
concern basis in accordance	-		<u>Crore</u>	<u>Crore</u>		
with the provisions of IBC and						
Liquidation Process Regulation						
Date and Time of Auction	Mond	lay, Febrι	ary 28, 2022			
	at 11:	00 am to	5:00 pm			
Last Day of submission of	Frida	y, Februa	ry 25, 2022			
EOI & EMD	before 5:00 pm					
Inspection Date & Time	Thursday, February 24, 2022 between					
	12:00 noon to 5:00 pm. The person to					
	be contacted for inspection is					
	Mr. Anand Bharadwaj					
	(Mob	No: +91 9	9819152532)			

The sale of corporate debtor on going concern basis is on "As is where is basis", "As i what is basis", "Whatever there is basis" and "No recourse" basis.

Interested applicants may refer the complete E Auction Process document containing details of terms and conditions of the E auction available on https://right2vote.in/eauction The Liquidator has right to cancel or extend or modify etc. of any terms of E-auction at any time. The Liquidator has the right to reject the bid without assigning any reason.

For any technical support in bidding process please contact Mr. Neeraj Gutgutia, Email neeraj@right2vote.in, Ph. No.: +91 9920591306 with intimation to the liquidator.

Date: 10th February,2022

Dilipkumar Natvarlal Jagad IBBI Reg. No: IBBI/IPA-001/IP-P00233 /2017-18/10462

Regd. Address: 803/804 Ashok Heights, Old Nagardas X Road Opp. Saraswati Apartment, Gundavali, Andheri (East), Mumbai- 400069 Regd Email: dilipjagad@hotmail.com
Email for the purpose of sale of Assets: tridenttools.liquidator@gmail.com Telephone No.: 9821142587/ 022-26824800

OMEGA INTERACTIVE TECHNOLOGIES LIMITED

402, 4" Floor, Vaastu Darshan, "B" wing, Azad Road, Andheri (East), Mumbai 400069 CIN: L67120MH1994PLC077214 STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

	AND NINE MON	THS END	ED 31 st	DECEMI	BER, 202	21	
Г						(Aı	mount in Rs.)
SI.	Particulars	(Quarter End	ed	Nine Mon	ths Ended	Year Ended
No.	T at ticulars	31/12/2021	30/9/2021	31/12/2020	31/12/2021	31/12/2020	31/3/2021
L		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	543,402	539,693	458,754	1,626,465	1,158,359	1,904,388
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(214,305)	89,410	14,800	(600)	35,577	116,506
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(214,305)	89,410	14,800	(600)	35,577	116,506
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(214,305)	69,410	14,800	(20,600)	30,577	87,206
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(214,305)	69,410	14,800	(20,600)	30,577	87,206
6	Equity Share Capital	5,000,000	5,000,000	5,000,000	5,000,000	5,000,000	5,000,000
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year	-	-	-		-	2,996,104
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinuing operation)						
	1. Basic:	(0.43)	0.14	0.03	(0.04)	0.06	0.17
	2. Diluted:	(0.43)	0.14	0.03	(0.04)	0.06	0.17

Notes:

1 The above results were reviewed by the audit committee and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held on 10th February, 2022. The statutory auditors of the Company have conducted limited review of these financial results, pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015.

2 The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entit (http://www.omegainteractive.net/). 3 The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed unde

Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendments For Omega Interactive Technologies Limited

Place · Mumbai

य क कामने मनं

Krishan Kumar Rathi Managing Director DIN: 00156061

अंग्रामक्तिम् स्का

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी बांधकाम विभाग प्र.स.क्र.०२



ई-निविदा सुचना क्र.१५/२०२१-२२

भिवंडी नि.शहर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागा मार्फत खालील नमुद कामाचे निविदा फॉर्म mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १०/०२/२०२२ ते दिनांक २४/०२/२०२२ पर्यंत विक्रिस उपलब्ध आहे.

ઝા.લ્રા.	कामाच नाव	अदापत्राकय रक्कम
१	भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका प्रभाग समिती	४,९९,८४२/-
	क्र.२ वॉर्ड क्र.९ मध्ये क गणेश सोसायटी, रावजीनगर	
	परिसरात पायवाट तयार करणे.	
?	भिवडी निजामपुर शहर महानगरपालिका प्रभाग समिती	४,९९,९१३/-
	क्र.२ वॉर्ड क्र.९ क फंडोलेनगर, रावजीनगर परिसरात	
	गटार व पायवाट तयार करणे.	
3	भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका प्रभाग समिती	९,९९,७७९/-
	क्र.२ वॉर्ड क्र.९, रावजीगनर, फडोलेगनर परिसरात	
	पायवाट तयार करणे.	
a	रील ऑनलाईन निविदा दिनांक २४/०२/२०२२ पर्यंत दुपारी ४.८) ० पर्यंत स्विकारण्यांत

येतील. तसेच सदरची निविदा ही दिनांक २५/०२/२०२२ रोजी संध्या.४.०१ वाजता अथवा कार्यालयीन कामकाजाच्या सोयीप्रमाणे निविदा समिती समक्ष उघडण्यात येईल अधिक माहिती महानगरपालिकेच्या उक्त नमुद संकेत स्थळावरून प्राप्त होऊ शकेल अथवा नवीन शासिकय इमारतीमधील ५ मजल्यावरील बांधकाम विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

सही/-

(एल.पी. गायकवाड)

शहर अभियंता भिवंडी नि. शहर महानगरपालिका

(महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे मार्फत दिनांक १२ मार्च २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात लोक अदालतीचे आयोजन कंपण्यात आले आहे.)

Place: Mumbai

Registered Office: 203, Aziz Avenue, CTS-1381, Near Railway Crossing Vallabhbhai Patel Road, Vile Parle (W), Mumbai-400 056 Phone: 022-26100787/801/801 20 Email: asiacapitallimited@gmail.com Website: www.asiacapital.in Statement of Standalone Unaudited Financial Results for the quarter ended December 31, 2021

	(Amount in Rupees)								
				Quarter ende	d		Year ended		
	Particular	31-12-2021	30-09-2021	30-09-2020	30-09-2021	30-09-2020	31.03.2021		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1.	Total Income from operations	1,176,000	1,166,293	1,073,300	3,428,561	3,464,789	4,538,720		
2.	Net Profit/(Loss) for the period before tax (after								
	Exceptional and/or Extraordinary items)	620,560	716,181	621,316	2,100,344	2,118,944	2,509,948		
3.	Net Profit/(Loss) for the period after tax (after								
	Exceptional and/or Extraordinary items)	476,528	523,349	459,871	1,563,648	1,562,609	1,864,647		
4.	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and								
	other Comprehensive Income (after tax)]	476,528	523,349	459,871	1,563,648	1,566,486	1,868,524		
5.	Paid up Equity Share Capital	3,09,20,000	3,09,20,000	3,09,20,000	3,09,20,000	3,09,20,000	3,09,20,000		
6.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing								
	and discontinued operations)								
	1.Basic:	0.15	0.18	0.15	0.51	0.51	0.60		
	2.Diluted:	0.15	0.18	0.15	0.51	0.51	0.60		
Motor	44								

has been carried out by the Statutory Auditors of the Company.

https://www.asiacapital.in/quarterly_reports.php

Petite Fleur, 85- Ranade Road, Shivaji Park, Dadar (West), Mumbai 400 028.

For S Shah & Associates Sd/- (Shashank Shah) Partner (Advocates & Solicitors)

(An Associate Firm of L D Shah & Company) Dated :February 10,2022



संपादकीय

अयोग्य तरीही स्विकृत

अलिकडे बऱ्याच काळापासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहिर झाल्या की राजकीय पक्ष पंतप्रधान किंवा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहिर करतात. पंतप्रधान पदी मोदी यांचे नाव तर इतके अगोदर निश्चित झाले होते की दोन हजार चौदामध्ये आणि एकोणिसम ध्ये भाजपला बहमत मिळाले तेव्हा त्यांच्या नावापेक्षा इतर कुणाचाही विचारच केला गेला नाही. तेच काँग्रेसचे आहे. काँग्रेसमध्ये आता सत्ता नाही, हे वेगळे. पण जेव्हा केंद्रात सत्ता होती तेव्हा कितीतरी आधीपासूनच गांधी घराण्यातील नेत्याचे नाव सर्वोच्च पदासाठी गृहितच धरलेले असायचे. त्यांनी तर अघोषितपणेच सर्वोच्च नेत्याचा चेहरा जाहीर केलेला असायचा. ही दोन प्रमुख पक्षांची तर्हा. आता तर बाकीच्या पक्षांनीही तीच तर्हा सूरु केली आहे. पंजाबमध्ये आप पक्षाने भगवंत मान या अभिनेत्याचे नाव मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहिर केले आहे. तर काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी आस लावून बसलेल्या नवज्योत सिद्ध याच्याऐवजी सध्याचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांचे नाव जाहिर केले आहे. गोव्यात सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेच भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील. वास्तविक हे असे अगोदरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहिर करणे हे संवैधानिकदृष्ट्या काहीही चुकीचे नसले तरी निश्चितच अनैतिक आहे. समजा हा नेता पराभूत झाला पण पक्ष सत्तेवर आला किंवा नाही आला तरीही त्याला मागील दाराने सदनात घेतले जाते. हा मतदारांचा सरळसरळ अपमान आहे. ज्या मतदारांनी या नेत्याला नाकारलेले असते त्याला जनतेवर थोपण्याचा हा प्रयत्न जनतेप्रति अपमान आहे. पण यावर कृणीच काही बोलण्याचे तर राह द्या, पण याला कूणी गैरहीँ मानत नाहित. महाराष्ट्रात तर अनेक काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते पडले. पण त्यांनाच पुन्हा विधान परिषदेवर घेण्यात आले. राज्यात सध्या बारा नेत्यांना विधानपरिषदेवर घेण्यासाठी राज्य सरकारने जी यादी पाठवून ठेवली आहे आणि ती अजूनही स्विकृत करण्यात आली नाही. पण त्यात उर्मिला मातोंडकर, एकनाथ खड़से यांच्यासारखे पडलेले नेते आहेत. त्यांना पुन्हा जनतेवर लाढ्ण्याचा प्रयत्न केलाच आहे. पण हे सारे राजकीय सोय पाहून केले जाते. असो. आपले मुख्यमंत्री हेही असेच विधानपरिषदेवर घेतलेले आहेत. त्यांनी कधीच निवडणूक लढवलेली नाही. पूर्वी लोकसभा किंवा विधानसभेवर निवडून आलेले सदस्य आपल्यातून पंतप्रधान किंवा मुख्यमंत्रीपदाची निवड करत असत. ही योग्य व्यवस्था होती.पण आता सारेच पक्ष अगोदरच या दोन्ही पदांसाठी चेहरे जाहिर करतात. ही पद्धत इतकी सर्वमान्य झाली आहे की विरोधी राजकीय पक्ष एखाद्या पक्षाने असा चेहरा अगोदर जाहिर केला नाहि तर त्यांच्याकडे लोकप्रिय नेताच नाही, असा प्रचार करू लागले आहेत. सर्वोच्च पदासाठी चेहरा जाहिर न करणे हे जणू काही तरी अयोग्य आहे, असे समजून प्रचार केला जात आहे. त्यातच एकाच वेळी दोन म तदारसंघातून निवडणुक लढवण्याची प्रथा तर बंदच केली पाहिजे. याचे कारण असे की जेव्हा व्यक्ति दोन्ही ठिकाणी निवडन येते तेव्हा त्याला एकाच वेळी ढोन ठिकाणी प्रतिनिधी म्हणून रहाता येत नाही. त्याला एका जागेचा राजिनामा द्यावा लागतो. त्यावेळी निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक सहा म हिन्याच्या आत घ्यावी लागते. मग त्या ठिकाणच्या निवडणुकीचा खर्च जनतेवर बसतो. नेत्याला एका ठिकाणाहुन पराजित होण्याची भीती वाटते किंवा अति आत्मविश्वास असतो तेव्हा तो दोन ठिकाणाहुन उभा रहातो. पंतप्रधान मोदी हे गुजरात आणि उत्तरप्रदेश या दोन्ही ठिकाणचे प्रतिनिधित्व करतात. तर राहुल गांधी हे अमेठी या त्यांच्या मतदारसंघातून हरले आणि केरळम धील वायनाड येथून जिंकून आले. राहल यांचे केरळम ध्ये किंवा मोदी यांचे उत्तरप्रदेशात योगदान काय, हा प्रश्न कुणालाच कसा पडत नाहि, याचेच आश्चर्य वाटते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे आसामचे राज्यसभा सदस्य होते. अशा अनेक अनैतिकता राजकारणात भरलेल्या आहेत. या गोष्टी संवैधानिक दृष्ट्या चूकीच्या नाहित, पण नैतिकदृष्ट्या अयोग्य आणि अस्विकारार्ह आहेत. कोणताही नेता पराभूत झाला तर त्याला सहा म हिन्यावर कोणत्या तरी सद्दनावन निवडून आणले जाते आणि पुन्हा तोच नेता जनतेने नाकारलेला असतानाही जनतेच्या मानगुटीवर बसतो. ही प्रथा फक्त राजकारणात आहे. नोकरीच्या परिक्षेत नापास झालेल्याचा पुन्हा त्या पदासाठी विचार करत नाहित. नंतर जागा निघेल तेव्हाच त्याला संधी असते. असा नियम राजकारणात का लावू नये? नेत्यांचा सुविधाजनक पदाकडे प्रवास घटनेच्या दृष्टिने योग्य असेलही. पण त्याला नैतिक पाठबळ नाही. हे ही लक्षात घेतले पाहिजे, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकी अगोदर जाहिर करणे संवैधानिकदृष्ट्या आवश्यक नाही. तो काही नियम नाही. किंवा संकेत आणि प्रथाही नाही. एकच नेता दोन्ही ठिकाणी निवडून आला आणि दुसऱ्या जागेवर निवडणूक घ्यावी लागली तर त्याच्या पक्षाकडून त्या निवइणुकीचा खर्च वसूल करावा. कारण यात जनतेचा काहीही दोष नाही. केंद्र सरकारने याबाबतीत संसदेत कायदा आणावा. स्वतःच्या पक्षाची गैरसोय पाहु नये. इतकेच नव्हे तर, मुळात दोन मतदारसंघातून एकाच व्यक्तिला निवडणूक लढवण्याची परवानगी देण्याची प्रथाच नष्ट करावी. त्याबाबतीतही मोदी यांनी कायदा मंजूर केला तर लोक त्यांना दुवा देतील. या अनिष्ट प्रथा राजकीय पक्ष त्यांच्या सोयीच्या असल्याने कधीही बंद

करणार नाहित, हे ही खरे आहे.

हिजाबच्या माध्यमातून शाळांचे इर-लामीकरण करण्याचे षड्यंत्र हाणून पाडा - प्रमोद मुतालिक

चर्चेत असलेल्या हिजाब प्रकरणामागे दहशतवादाची पार्श्वभूमी असलेल्या विविध देशद्रोही मुसलमान संघटना, पक्ष आणि साम्यवादी आहेत. पहले हिजाब-फिर किताब अशी भित्तीपत्रके महाराष्ट्रात मूसलमान पक्ष आणि संघटना यांनी लावली आहेत, यातून त्यांना पहिले इस्लाम, मग शिक्षण हवे आहे, हे स्पष्ट होत आहे. हिजाबचे निमि

PUBLIC NOTICE agreement for sale dated 27.05.1998 and Registered on 29.05.1998 bearing Registration No.P-2571/1998 execute petween M/s. Kalyan. Developments an Om Sales Agency in respect of Shop No.02 Ground Floor, in Krishna in Paras Nagar and constructed on Plot No.5 & 6 of Surve-No.120, Hissa No.2,3,11,12 of village Achole Tal. Vasai, Distt. Palghar has been los somewhere and could not be found till date and if anybody have found the said original agreement kindly inform within 14 days from the publication of this notice at Flat No.2, Nev Avishkar CHS.Ltd., Behind Sangam Medical Achole Road, Nallasopara (E), Tal. Vasai, Distt. Palghar and if any transaction is done on the basis of said receipt shall not be binding on my client and my client shall not be

Sd/-Arun S. Singh ate: 11/02/2022 (Advocate High Court

eld responsible for same, please note.

PUBLIC NOTICE

otice is hereby given to all concerned and ublic at large that my client MEENAKSHI DNYANDEO PANDE, residing at Room No. 19, Plot No. 102, Sector No. 1 Charkop (I) Trupti CHSL, Charkop Kandivali (West), Mumbai 400 067 nereinafter called and referred to as "the said Room"). Mr. Dnyandeo Bajirao Pande was the original allotee of the above said room and the said room was allotted to him y the MHADA vide Allotment letter and the said original allotment letter lost or isplaced by Meenakashi Dnyande andeand it is not traceable inspite of her best efforts and she lodged missing complaint before Charkop Police Station, (andivali (W). Mumbai 400 067 on 3/12/2021 and vide serial No. 2605/21. Mr. Dnyandeo Bajirao Pande expired on 24/01/2012 at Mumbai and his wife Suman Pande expired 21/2/2008 leaving ehind their legal heirs viz. (1) Meenaksh Onyandeo Pande (daughter) (2) Bhushan Onyandeo Pande (son) and (3) Digambar Onyandeo Pande (son) as only legal heirs Any person having any claim, into or over the said room or any part thereof or the rights, benefits and privileges by way of sale, mortgage, charge, gift, loan, or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the make the same known in writing to the undersigned within 14 days from the date nere do not exist any claims and the same, any, will be considered as waived or bandoned and my clients will proceed to sell the said room to intending

Perumal Thomas, Advocate Borivali (West), Mumbai-400092. Date: 11/02/2022 Place: Mumbai

Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax

after Exceptional and/or Extraodinary items)

Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraodinary items

Total Comprehensive Income for the period (Comprising profit/Loss for the period (after tax

nd other Comprehensive Income (after tax)

Reserves (excuding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of

for continuing and discontinued operations

the previous year

Earning per share (of Rs.10/- each)

Basic

Diluted:

Note:

Date: 10.02.2022

eptional and/or Extraodinary items

मुंबई, दि.१० (प्रतिनिधी) : सध्या त्त करून सर्वत्र इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न रोखण्यासाठी हिंदूंनी पुढे यायला हवे. आज शाळेतील मुसलमान मुलींना पुढे करून मुसलमान संघटना प्रथम म ुलींना हिजाब, मग बुरखा घालून येण्यास राांगतील. नंतर हे शाळांमध्ये नमाजपठण आणि त्यासाठी मशिदीचीही मागणी करतील. शाळांचे इस्लामीकरण करण्याचे हे धोकादायक षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे आणि सर्व शाळांमध्ये गणवेशाचे सक्तीने पालन केले पाहिजे, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. ते हिंदू जनजागृती समिती आयोजित शाळांमध्ये हिजाबचा

PUBLIC NOTICE

No.408, C Wing, Giriraj Mandir Premise HS Ltd. has lost 2 Original Title Deed . Sale of agreement.

1979 executed between Builder- M/s I.Patel & Co. AND Purchaser Mrs irabai Haridas Thakkar (2) Sale deed dated 25/03/1992 executed between Mrs. Jaswant

larottamdas Mehata AND Shri Javantila ohanraj Gemavat, Shri Lalit Sohanr In respect of 408, C Wing ,Girira Mandir Premises CHS

admeasuring 590 Sq. Ft. Built Up situated at S.V.P. Road, Borival (west) Mumbai 400092 bearing N.A Survey No.237, Revision Survey N.268, Plot No.1. Survey No.196 Hissa No.2 and C.T.S. No. 2409/1 A 2409/2A, 2409/3A and 2409/4A of village Exsar Taluka /Borivali Mumbai Suburban District Maharashtra State.

issued Share Certificate by Girira Mandir Premises CHS Ltd. or 19/06/1979 to Mrs. Hirabai Haridas hakkar and the registered holder of S illy paid up Shares of Rupees Fifty each pearing Share Certificate No.47, Distinctive Nos. from 231 to 23 both inclusive), (hereinafter referred to s " the said shares")

All persons are hereby informed that no o carry on any transaction on the basis o aid missing document. On behalf of the lient, Mr. R.D. Baviskar & S.R. Baviska Owner of the mentioned flat) the ndersigned advocate hereby invites aims or objections, if any, for the ransfer of said flat. In case of any claims/ bjections kindly intimates the indersigned Advocate along with the elevant documents to support their claims /objections within 14 days from the date of publication of this notice. In bsence of any claim within stipulated eriod, it shall be deemed that the roperty has no claim by virtue of lost

is further specifically notified that n ne should not have registration ansaction and if anyone does, this ould not have any legal validity and able for appropriate legal proceedings. lence my client requests the Genera Public who is holding the Original Sale Deeds as stated above to contact llowing address. Advocate R. B. Yadav

Office: Vegetable Market Lane, Near amleela Maidan, Opp. Khatav Hospital, Borivali (W), Mumbai- 400 092 ace: Borivali, Mumbai Date: 11/02/202

(3.46)

(3.46)

24.90

(105.74

Quarter ended Nine month ended Year Ende

(15.51)

(15.51)

(109.94)

For Whitehall Commercial Company Limite

(13.48)

(13.48)

24.90

(95.48)

24.90

(94.44)

Rohit P. Shah

31.12.2021 30.09.2021 31.12.2020 31.12.2021 31.12.2020 31.03.2021 Un-Audited
24.90 24.90

(3.99)

(3.99)

(95.48)

WHITEHALL COMMERCIAL COMPANY LIMITED

Kings Circle, Matunga, Mumbai - 400 019 IN CIN: L51900MH1985PLC035669 Tel: 022-22020876

E-mail: whitehall@yahoo.com Website: www.whitehall.co.in
EXTRACTS OF THE UN-AUDITED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31ST DECEMBER, 2021

(4.20)

(4.20)

24.90

(109.94)

tes:

The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the website of the Company (www.whitehall.co.in) Previous year's figures have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable.

The above results, has been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 10th February, 2022 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Registered Office:- Flat No.O-402, 4th Floor, 389, Palai Ratan House, Sa

आग्रह का ? या ऑनलाईन विशेष संवादात बोलत होते.

कर्नाटकातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि उद्योजक श्री. प्रशांत संबरगी म्हणाले की, हिजाबचा विषय केवळ कर्नाटकपुरता मर्यादीत नाही, तर हे पूर्वनियोजित आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. शेतकर्यांचे कथित आंदोलन, पुरस्कार वापसी याप्रमाणे सध्याचा हिजाबच्या विषयावर ट्रिटरवय लाखो

येथे मचित काण्यात येत आहे की मार्च अशील श्री कृष्णा एस. पुजारी हे फ्लॅट क्र.३०३, ३रा मजला, ट वेंग, शिव श्रद्धा कॉम्प्लेक्स को-ऑप.हौसोलि., बी.पी क्रॉस रोड क्र.५, भाईंदर (पूर्व), ता. व जि. ठाणे ४०११०५ या जागेचे मालक आहेत आणि त्यांना उपरोत्त मदर फ्लॅट इच्छुक खरेदीदारास विक्री करण्याची इच्छ आहे. मे. श्रद्धा डेव्हलपर्स यांनी सदर फ्लॅट श्रीमर्त हेमीबेन एल. राठोड यांना दिनांक १०.११.१९९७ रोजीचे विक्री करारनामा मार्फत विक्री केले होते. श्रीमती हेमीबे एल. राठोड यांनी उपरोक्त सदर फ्लॅट जागा (१ श्रीमती सुनिता के. पुजारी, (२) श्री. कृष्णा एस. पुजार यांना दिनांक ०५.०२.२००७ रोजीचे विक्री करारनाम गर्फत विक्री केले होते. श्रीमती सुनिता के. पुजारी यां तन्वर हॉस्पिटल, मिरा रोड येथे दिनांक ०३.०२.२०१ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सोसायटीने सद म्लॅट दिनांक ०५.०९.२०१३ रोजी भागप्रमाणपत्रात श्री कृष्णा एस. पुजारी यांच्या नावे हस्तांतर केले. तद्नंत ृ ते सदर फ्लॅट जागेचे एकमेव मालक झाले. जर कोणा व्यक्तीस माझे अशिलाकडून उपरोत्त

गलमत्ता विक्रीबाबत काही आक्षेप असल्यास किंवा उपरोक्त मालमत्तेचे कायदेशीर वारसदाराबाबत विक्री हस्तांतर, वारसाहक, तारण, भाडेपड़ा, अधिकार, हित इत्यादी स्वरुपात कोणताही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा व आक्षेपबाबत दस्तावेजांसह खाली . स्वाक्षरीकर्त्याकडे लेखी स्वरुपात सदर जाहिरात/सूचन नारखेपासन १४ दिवसांत कळवावे. १४ दिवसानंत दावा विचारात घेतले जाणार नाही आणि इच्छव खरेदीदाराच्या नावे मालमत्ता विक्री/हस्तांतरणाची प्रक्रिय माझे अशील पूर्ण करतील.

दिनांकः १०.०२.२०२२ वकील उच्च न्यायालय, **मृंब**ई कार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस् ल्वे स्थानकासमोर, नालासोपारा पूर्व, जिल्हा पाल

late Member of Matunga Adarsh Co-op. Housing Society Ltd (said Society), having address at 548E- Matunga Adarsh CHS Ltd. Dr. B.A. Road, Matunga, Mumbai-400019 and himself holding 100% Shares for residential Flat No. "C" on First Floor of the said Society, expired on 01-09-2013 (said Deceased) without making any 'Nominatio and having no legal heir or successo whatsoever as per the records and information available with the said Society. The said Society, again through this final notice, hereby invites any claim/s, objection from legal heir/s if any or any other Claimant or objector/s to the transfer of the said Shares and interest of the said Deceased member i the Capital/Property of the said Society within a period of 14 (fourteen) days from the date of Publication of this Notice, with authentic copies of such documents and other proof in support of his/her/their claim/s, objection/s for transfer of Shares and interest of the said above deceased Member in the Capital/ Property of the said Society. If no claim/s objection/s are received by the undersigne within the period prescribed above, the said Society shall be free to deal with the Shares and interest of the said deceased Member the Capital/Property of the said Society in such manner as provided under the By-laws of the Society or as resolved by the general body of the said Society.

NOTICE

For and on behalf of Matunga Adarsh CHS Ltd. Place: Mumbai Dated: 11/02/2022 Chairman/ Secretary दिनांकः १० फेब्रुवारी, २०२२

ट्वीट करून त्यात पाकचे पंतप्रधान इम्रान खान, नोबेल पुरस्कार विजेती मलाला, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांच्यासह गणवेश आणि समानता याचा अर्थ न कळलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सहभागी होणे, यातून हा आंतरराष्ट्रीय अजेंडा आहे, हे स्पष्ट होते. जगभरात अनेक इस्लामी देशांत शाळा, महाविद्यालये,

सरकारी संस्था येथे हिजाब, बुरखा यांवर बंदी आहे; मात्र भारतात हिजाबची मागणी का होत आहे ? दिल्ली उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्र्या विनीता राघव म्हणाल्या की, हिजाबचा विषय आता न्यायालयात गेला आहे. तरीसुद्धा न्यायालयाच्या निर्णयाची वाट न बघता मुसलमान लोक आंदोलन

OMEGA INTERACTIVE TECHNOLOGIES LIMITED rshan, "B" wing, Azad Road, Andheri (East), Mumbai 400069 CIN: L67120MH1994PLC077214

						(Ar	nount in Rs
SI.	Particulars	(Quarter End	ed	Nine Mont	ths Ended	Year Ende
۷o.	Faiticulais	31/12/2021	30/9/2021	31/12/2020	31/12/2021	31/12/2020	31/3/2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	543,402	539,693	458,754	1,626,465	1,158,359	1,904,38
2	Net Profit / (Loss) for the period (before	(214,305)	89,410	14,800	(600)	35,577	116,500
	tax, Exceptional and/or Extraordinary Items)						
3	Net Profit / (Loss) for the period before	(214,305)	89,410	14,800	(600)	35,577	116,50
	tax (after Exceptional and/or Extraordinary						
	Items)						
4	Net Profit / (Loss) for the period after tax	(214,305)	69,410	14,800	(20,600)	30,577	87,20
	(after Exceptional and/or Extraordinary Items)						
5	Total Comprehensive Income for the	(214,305)	69,410	14,800	(20,600)	30,577	87,20
	period [Comprising Profit / (Loss) for						
	the period (after tax) and Other						
	Comprehensive Income (after tax)]						
6	Equity Share Capital	5,000,000	5,000,000	5,000,000	5,000,000	5,000,000	5,000,00
7	Reserves (excluding Revaluation	-	-	-	-	-	2,996,10
	Reserve) as shown in Audited Balance						
	Sheet of the previous year						
В	Earnings Per Share (of Rs.10/- each)						
	(for continuing and discontinuing						
	operation)						
	1. Basic:	(0.43)	0.14	0.03	(0.04)	0.06	0.1
	2. Diluted:	(0.43)	0.14	0.03	(0.04)	0.06	0.1

The above results were reviewed by the audit committee and taken on record by the Board of Directors of the Compan at their meeting held on 10th February, 2022. The statutory auditors of the Company have conducted limited review of these financial results, pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity

The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 For Omega Interactive Technologies Limited

Place : Mumbai Date: 10th February, 2022 Krishan Kumar Rathi Managing Director DIN: 00156061

गॅलेक्सी क्लाउड किचेन्स लिमिटेड

सीआयएन:एल१५१००एमएच१९८१पीएलसी०२४९८८ साजायस्य २०२० २०२० **नोंदणीकत कार्यालयः** आयलेट हाऊस, एम.एस.पटेल कंपाउंड, शाह इंडस्टियल इस्टेट, साकी-विहार, अंधेरी (पू.), मुंबई-४०००७२. दूरध्वनी: १२२-२८०३९४०५, ई-मेल:investors@galaxycloudkitchens.in

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहव (ক. লান্তান) संपलेले वर्ष 39.92.29 30.09.29 39.92.20 39.92.20 39.03.29 कार्यचलनातून एकूण महसूल (निव्वळ) 9048.93 9408.28 398.00 34८२.८0 २१८४.९३ 3962.03 कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व विशेष साधारण बाबपूर्व) 39.80 (६१६.७८) (५६२.४६ करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा (विशेष साधारण बाबनंतर) 89.80 39.80 8,40 908.04 (898.00 482.88 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) 89.80 39.80 8,40 908.04 (598.02) 4٤2.86 कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) 39.24 29.08 83.0 03.80 (\$38.38) 95.803) समभाग भांडवल 8883.00 8883.00 8883.00 8883.00 8883.00 8883.00 तत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व) (दर्शनी मुल्य रू.90/– प्रत्येकी)

-सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३९ डिसेंबर, २०२१ रोजी सपंलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.galaxycloudkitchens.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वरे गॅलेक्सी क्लाउड किचेन्स लिमिटेडकरित

(9.82)

0.23

अरविंद अग्रवाल डीआयएन:०२२६८६८३

INDSOYA LIMITED CIN: L67120MH1980PLC023332

Regd. Office: 1111-A Raheja Chambers, 213, Nariman Point, Mumbai – 400021. Email: info@indsoya.com Website: www.indsoya.com **contact No:** (022) 22852796-97-99

EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 31ST DECEMBER, 2021

(Rs. In Lakhs except per share data								
SI.		(Quarter Ende	d	Nine mon	Year ended		
No.	Particulars	31-12-2021	30-09-2021	31-12-2020	31-12-2021	31-12-2020	31-03-2021	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total income from operations (Net)	162.19	27.34	188.32	219.49	423.91	457.66	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or							
	Extraordinary items)	3.29	3.40	6.52	8.73	23.72	27.31	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and							
	/ or Extraordinary items)	3.29	3.40	6.52	8.73	23.72	27.31	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and /							
	or Extraordinary items)	2.46	2.50	4.77	6.55	17.67	21.05	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /							
	(Loss) for the Period (after tax) and other Comprehensive							
	Income (after tax)	2.46	2.50	4.77	6.55	17.67	21.05	
	Equity Share Capital	20.00	20.00	20.00	20.00	20.00	20.00	
7	Reserves (Excluding Revaluation Reserves) as shown in the							
	Audited Balance sheet of the previous year.	-	-	-	-	-	92.96	
8	Earnings Per Share (After) extraordinary items)(of Rs.10/- each)							
	a) Basic (in Rs.)	1.23	1.25	2.39	3.27	8.84	10.53	
	b) Diluted (in Rs.)	1.23	1.25	2.39	3.27	8.84	10.53	

The above financial results have been taken on record at the meeting of the Board of Directors held on 10.02.2022

The financial results have been prepared in accordance with Ind AS as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015. The above is an extract of the detailed format of Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the websites of Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and the Company (www.indsoya.com). the filings).

Previous Quarter/Year figures have been regrouped / rearranged / re-stated wherever considered necessary.

For Indsoya Limited Company Secretary

Place: Mumbai Date: 10th February, 2022. DIN: 00217271 SHAMROCK INDUSTRIAL COMPANY LIMITED

Regd. office: 83-E, Hansraj Pragji Building, Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai-400018. CIN: L24239MH1991PLC062298 | Tel.: 022-40778879 | Email: shamrockfin@gmail.com

Website: www.shamrockindustrial.wordpress.com EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31.12.2021 (Rs. In Lakhs) Quarter Quarter Ended Ended Ended 31.03.2021 31.12.2021 31,12,2020 Particulars Total income from operations 9.66 0.88 Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items) 4.24 (5.54)(31.39) Net Profit / (Loss) Before tax (after extraordinary items) 4.24 (5.54)(31.39)Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items 4.24 (5.54)(31.39)542.84 Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-) 542.84 542.84 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) (351.87) Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each) 0.08 (0.10) (0.58) (0.10) (0.58) Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)

(a) The above is an extract of the detailed format of Quarterly and nine months ended 31.12.2021 Unaudited Financia Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financials Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's websit (www.shamrockindustrial.wordpress.com).

 The above Unaudited Financial Result for the quarter and nine months ended 31.12.2021 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 10.02.2022. The Limited Review for the Un-audited Financial Results for the guarter and nine months ended 31.12.2021 has been out by the Statutory Auditors of the Company.

FOR SHAMROCK INDUSTRIAL COMPANY LIMITED

0.08

0.08

Kamlesh Khokhan स्थळ : इंदौर

(0.10)

(0.10)

(0.58)

(0.58)

प्रिमीयर कॅपिटल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ४, भिमा वैतरणा कॉम्प्लेक्स, सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई-४०००३०. द्र:.०७३१-४२४१९१४ ई-मेल: premiercapservices@gmail.com | वेबसाईट: www.premiercapitalservices.in | सीआयएन: एल६५९२०एमएच१९८३पीएलसी०३०६२९

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

				(,,
	संपलेली तिमाही		संपलेले	संपलेले वर्ष	
तपशील	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	98.4८	3.00	२४.७२	3.00	0.89
कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपुर्व निव्वळ नफा/(तोटा) (१–२)	8.08	-92.80	६.६५	-94.६६	-३८.५६
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	8.08	-97.50	६.६५	-94.६६	-३८.५६
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	8.08	-97.50	६.६५	-94.६६	-82.90
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/ (तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	8.08	(१२.६०)	६.६५	(१५.६६)	(82.90)
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/–)	३७०.६१	३७०.६१	३७०.६१	३७०.६१	३७०.६१
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-		
उत्पन्न प्रतिभाग (रु.१/ – प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ (वार्षिकीकरण नाही)	0.09	(0.03)	0.02	(80.0)	(0.92)
२. सौमिकृत (वार्षिकीकरण नाही)	0.09	(0.03)	0.02	(0.08)	(0.92)

टिप: (१) वरील विवित्तीय निष्कर्ष दिनांक १० फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंदपटावर घेण्यात आले. (२) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमून्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.premiercapitalservices.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर प्पलब्ध आहे. (३) कंपनी एकमेव व्यवसाय विभाग अर्थात डेअरी उत्पादने व व्यापारमध्ये कार्यरत असल्याने इंडएएस १०८ (कार्यचलीत विभाग) लागू नाही. (४) मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद केले आहेत. (५) तेथे अपवादात्मक किंवा विशेष साधारण बाब नाही.

> संचालक मंडळाच्या वतीने व करिता प्रिमीयर कॅपिटल सर्विसेस लिमिटेड

> > सही/

मनोज कासलीवाल (संचालक)

दिनांक : १०.०२.२०२२ डीआयएन:००३४५२४१

Managing Director DIN: 00322223